

“मौजे चौंडी, ता. जामखेड,  
जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक  
अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे  
जतन व संवर्धन विकास  
आराखड्यास” प्रशासकीय मान्यता  
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: तीक्षेवि-२०२५/प्र.क्र.२५/का.१४४४-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २८ मे, २०२५.

- वाचा : १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का.१४४४,  
दिनांक ०४ जून, २०१५.
- २) नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का. १४४४,  
दिनांक १९ जुलै, २०१६.
- ३) नियोजन विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक : तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का.१४४४,  
दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२२.
- ४) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचे क्रमांक :जिनिस/पर्यटन/संस-१/६६१/२०२५,  
दिनांक २२.०४.२०२५ रोजीचे पत्र.
- ५) मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या  
दि.२४.०४.२०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.
- ६) मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीपरिषदेच्या दि.०६.०५.२०२५ रोजी  
झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.

प्रस्तावना:

नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का.१४४४,  
दि.०४.०६.२०१५ अन्वये राज्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ परिसर विकास आराखडा अंतिम  
करणे व अंमलबजावणीसाठी धोरण / मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच  
दि.१९.०७.२०१६ च्या शासन निर्णयान्वये यातील काही तरतूदी/निकष याबाबत  
स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

०२. उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीनुसार अर्थसंकल्पीय भाषणात नमूद  
आंतराष्ट्रीय/राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची  
व्याप्ती व स्वरूप लक्षात घेऊन, संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात  
येतात. स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून विकास आराखडा व त्यास

लागणारा निधी याचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने तयार करून तो मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीस सादर करण्यात येतो. उच्चाधिकार समिती विकास आराखड्यास मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी शिफारस करते.

०३. “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्याचा” रुपये ६८९.३२ कोटी किंमतीचा प्रस्ताव मा. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता. नियोजन विभाग, शासन निर्णय दि.०४.०६.२०१५ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या दि.२४.०४.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत सदर प्रस्तावातील एकूण रुपये ६८९.३२ कोटी पैकी टप्पा-१ चा रुपये १५४.८८ कोटी इतक्या किंमतीचा आराखडा मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती समोर मान्यतेस्तव ठेवण्याची शिफारस करण्यात आली.

०४. नियोजन विभाग, शासन निर्णय दि.०४.०६.२०१५ अन्वये तीर्थक्षेत्र / पर्यटनस्थळ विकास आराखड्यास मान्यता देणेकरिता मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या “शिखर समिती” समोर सदर प्रस्ताव अंतिम निर्णयार्थ सादर करणे आवश्यक असते. तथापि, सदर आराखडा शिखर समितीपुढे न ठेवता मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.०६.०५.२०२५ रोजी मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे झालेल्या मंत्रीपरिषदेच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला. सदर बैठकीत “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्याच्या” प्रस्तावित रुपये ६८९.३२ कोटी किंमतीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

“मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्याच्या” प्रस्तावित रूपये ६८१.३२ कोटी किंमतीच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

०२. “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या” अंतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना “संनियंत्रण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना “संनियंत्रण अधिकारी” ही जबाबदारी पार पाडण्याकरिता स्वतंत्र कर्मचारीवृंद उपलब्ध करून देण्यात येणार नाही. समितीची कार्यकक्षा शासन निर्णयात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे राहिल :-

(१) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या” अंतर्गत “परिशिष्ट अ” येथे प्रस्तावित कामे तीन भागांमध्ये दि.३१.०३.२०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी केलेल्या सादरीकरणानुसार निश्चित करण्यात आलेली अंमलबजावणी व कार्यान्वयन यंत्रणांकडून विहित कालमर्यादेत सदर कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची राहिल.

(२) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या” मध्ये **नियोजन विभागामार्फत** राबविण्यात येणाऱ्या एकूण रूपये ६८१.३२ कोटी किंमतीच्या मान्यता प्राप्त कामांव्यतिरिक्त कोणत्याही कामांचा समावेश करण्यात येऊ नये.

तसेच “परिशिष्ट-अ-१” मध्ये नमूद केलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (रुपये ३६०.०० कोटी) व जलसंपदा विभाग (रुपये ५०.०० कोटी) संबंधित

विभागामार्फत विहित कार्यपद्धतीनुसार अर्थसंकल्पीत करून घेण्याची कार्यवाही करावी.

(३) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”तील कामांची द्विरुक्ती होणार नाही व अशी कामे कोणत्याही अन्य शासकीय योजनेत प्रस्तावित किंवा मंजूर अथवा प्रगतीत नाहीत, ह्याची खातरजमा करण्याची जबाबदारीसुद्धा “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची राहिल.

(४) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी शासनाच्या विविध कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत आराखडयातील नमूद रुपये ६८१.३२ कोटींमधील शक्य असतील ती कामे संबंधित विभागांच्या अर्थसंकल्पीत निधीतून करण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्र शासनाच्या जसे की, PRASAD योजना, स्वदेश दर्शन योजना या योजनांचा देखील पूर्ण वापर करावा.

(अ) आराखड्यासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेणे :-

(१) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”तील कामांपैकी ज्या कामांकरिता “वनसंवर्धन कायदा, १९८०” अंतर्गत पूर्वपरवानग्या आवश्यक असतील त्यासाठी मान्यता वेळेत केंद्र व राज्य शासनाच्या विभाग/ कार्यालय/ प्राधिकरणाकडून प्राप्त करून घेण्याची जबाबदारी “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची राहिल.

(२) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”तील कामे राबविण्यापूर्वी, आवश्यकता असल्यास “पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६” तसेच “प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा, १९५८” खाली अनुमती व इतर आवश्यक मान्यता/ आवश्यक ना हरकत परवानगी संबंधित केंद्र व राज्य

शासनाच्या विभाग/कार्यालय/प्राधिकरणाकडून घेण्याची जबाबदारी “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची राहिल.

**(ब) आराखड्यातील कामांना तांत्रिक मान्यता घेणे :-**

(१) “मौजे चौडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या”तील कामे सुरु करण्यापूर्वी संबंधित कामांच्या आराखड्यास व अंदाजपत्रकास निश्चित केलेल्या अंमलबजावणी कार्यान्वयीन यंत्रणेचे “सक्षम प्राधिकारी” यांच्याकडून आवश्यकतेनुसार “तांत्रिक मान्यता” प्राप्त करून घ्याव्यात. तसेच ही कामे सुरु करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार, जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्था यांची देखील आवश्यक ती मान्यता घेण्यात यावी.

(२) “मौजे चौडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या”तील कामे विहित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण होण्याकरिता “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याशी संबंधित सर्व अंमलबजावणी व कार्यान्वयीन यंत्रणांच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश असलेली एक “जिल्हास्तरीय तांत्रिक समिती”, गठीत करण्यात यावी. या समितीमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी “सदस्य सचिव” असतील. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची शक्यतो प्रत्येक महिन्यात एक बैठक घेण्यात यावी. अशा बैठकीस इतर जिल्हा प्रमुख यांना आमंत्रित करण्याबाबत “संनियंत्रण अधिकारी” म्हणून “जिल्हाधिकारी, अहिल्यानगर” यांना अधिकार राहिल.

**(क) आराखड्याचे संनियंत्रण व अंमलबजावणीसाठी “जिल्हास्तरीय समिती” व “कार्यकारी समिती” गठीत करणे :-**

(१) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.तीर्थवि-२०१५/प्र.क्र.६/का.१४४४, दिनांक ०४.०६.२०१५ मधील सूचनांनुसार, शिखर समितीने मान्यता दिलेल्या “मौजे चौडी,

ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”चे अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी मा.पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हास्तरीय समिती” आणि “जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तथा संनियंत्रण अधिकारी” यांच्या अध्यक्षतेखाली “कार्यकारी समिती” गठीत करण्यात आली आहे. “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”चे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्याचे संपूर्ण अधिकार “जिल्हास्तरीय समिती” यांचे राहिल.

**(ड) आराखड्यासाठी आवश्यकतेनुसार सल्लागार नियुक्त करणे :-**

“मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”तील प्रकल्प अहवाल निश्चित केलेल्या कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत तयार करण्यात यावेत. अत्यंत आवश्यकता असेल तरच, विशिष्ट व तांत्रिक बाबींशी संबंधित कामांसाठी स्वतंत्र व सक्षम सल्लागार याची नियुक्ती करण्याबाबत “जिल्हास्तरीय समिती” कडून मान्यता प्राप्त करून घ्यावी. असा सल्लागार हा वास्तुरचनाकाराने तयार केलेला आराखडा/ नकाशा यानुसार प्राचीन स्मारके व पुरातत्वस्थळांशी संबंधित कामे स्वतंत्रपणे पूर्ण करण्याची क्षमता व बांधिलकी असलेला असावा. नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागाराकडे अशा प्रकारच्या कामाचा पुरेसा अनुभव असावा. नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का. १४४४, दिनांक १९.०७.२०१६ अनुसार संबंधित सल्लागारास अदा करावयाचे शुल्क हे ठोक व वाजवी स्वरूपाचे असावे व त्याचा खर्च उपलब्ध निधीमधून करण्यात यावा.

**(इ) आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची देखभाल दुरुस्ती :-**

(१) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडया”तील कामे विश्वस्त संस्थेच्या मालकीच्या जागेवर करण्यात येणार आहेत अशा कामांसंदर्भात विश्वस्त संस्थेकडून “ना हरकत प्रमाणपत्र” प्राप्त करून घेणे बंधनकारक राहिल. तसेच अशा

कामांच्या पूर्णत्वानंतर त्यांची आवश्यक देखभाल व दुरुस्ती, देवस्थान अथवा विश्वस्त संस्थेने करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी “संनियंत्रण अधिकारी” म्हणून अशी कामे सुरु होण्यापूर्वी करारनामा करणे, संबंधित अंमलबजावणी व कार्यान्वयीन यंत्रणांवर बंधनकारक करावे.

१.१. “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या” अंतर्गत निर्माण होणाऱ्या इतर मालमत्तेची देखभाल व दुरुस्तीसाठीची जबाबदारी व यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद संबंधित अंमलबजावणी व कार्यान्वयीन यंत्रणांकडून होणे अपेक्षित असून ती जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहिल. निर्माण होणाऱ्या अशा मालमत्तेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कोणताही स्वतंत्र निधी नियोजन विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाणार नाही.

१.२. “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या” तील कामांमुळे निर्माण होणाऱ्या भाविकांसाठीच्या सुविधा तसेच पर्यटनस्थळ सर्व नागरिकांसाठी खुले राहिल अशी अट देवस्थान अथवा विश्वस्त संस्थेबरोबर होणाऱ्या करारामध्ये समाविष्ट करण्यात यावी.

**(ई) आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांकरिता निधी वितरण :-**

(१) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या” करिता शासनाकडून वितरीत होणाऱ्या निधीतून खर्च करताना वित्तीय नियमांचे आणि विविध नियमांतर्गत नेमून दिलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत मंजूर/ वितरीत निधीपेक्षा अतिरिक्त खर्च करण्यात येऊ नये ह्याची दक्षता “जिल्हाधिकारी, अहिल्यानगर” यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून राहिल.

(२) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या”च्या एकूण किमतीच्या मर्यादेत, आराखड्यातील एका मंजूर कामामधील बचत ही त्याच आराखड्यातील मंजूर अधिक खर्चाच्या दुसऱ्या कामाकडे समायोजित करण्याचे अधिकार, बचतीच्या कामांमध्ये भविष्यात अतिरिक्त निधीची मागणी करू नये, या अटीच्या अधीन राहून “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी जिल्हास्तरीय समितीकडून पूर्व परवानगी घेऊन करावी व त्याचा अहवाल स्वतंत्रपणे शासनास १५ दिवसात पाठविण्याची दक्षता घ्यावी.

**(३) आराखड्याशी संबंधित शासनास सादर करावयाची विवरणपत्रे :-**

(१) “मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखड्या”च्या निधीमधून करावयाच्या कामांची भौतिक प्रगती, तसेच निधीतून होणाऱ्या खर्चाची विवरणपत्रे” परिशिष्ट ब” मध्ये नमूद केल्यानुसार, कार्यान्वयीन यंत्रणेने दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनास न चुकता सादर करावीत. तसेच काम पूर्ण झाल्यावर “काम पूर्णत्वाचा दाखला” आणि निधीबाबतचे “उपयोगिता प्रमाणपत्र” न चुकता शासनास सादर करावे. या बाबींकरिता संनियंत्रण अधिकारी यांची जबाबदारी असेल.

(२) जिल्हा नियोजन अधिकारी, अहिल्यानगर यांनी उपरोक्त आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.

०३. सदर कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून (भारतीय पुरातत्व विभाग तसेच राज्य पुरातत्वीय विभाग) सदर कामे करून घेण्यात यावीत.

०४. सदर योजना सन २०२५-२६ या वर्षापासून अंमलात येईल. या आराखड्यातील खर्च “मागणी क्र.ओ-१०, मुख्य लेखाशीर्ष ५४५२, पर्यटनावरील भांडवली खर्च, ०१, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, १०१-पर्यटन केंद्र, (००) , (००) (१५)



तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास आराखडा (कार्यक्रम/दत्तमत) (५४५२ ०२११) या लेखाशीर्षातर्गत उपलब्ध तरतूदीतून करण्यात यावा.

०५. मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीपरिषदेच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

०६. आराखडयासंदर्भातील कार्यवाही करतांना उच्चाधिकार समितीच्या दि.२४.०४.२०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीतील निदेशांचे तसेच दि.०६.०५.२०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रीपरिषदेच्या बैठकीत दिलेल्या निदेशांचे तंतोतंत पालन करण्यात येईल, याबाबतची दक्षता “संनियंत्रण अधिकारी” म्हणून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी घ्यावी.

०७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५२८१२३७०१०२१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मिलिंद कुळकर्णी)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा. मंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व)
६. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/ विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
७. मा. संसद सदस्य /विधानसभा/ विधान परिषद सदस्य, (सर्व)

८. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, (सर्व)
१०. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य-१, मुंबई,
११. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य-२, नागपूर,
१२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, मुंबई.
१३. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१४. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई.
१५. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक
१६. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
१७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर
१८. पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर
१९. उपवनसंरक्षक, अहिल्यानगर
२०. संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई.
२१. विशेष कार्य अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक
२२. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक
२३. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर
२४. अधिक्षक अभियंता, अहिल्यानगर सिंचन मंडळ, अहिल्यानगर
२५. जिल्हा नियोजन अधिकारी, अहिल्यानगर
२६. निवड नस्ती (का.१४४४-अ), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

## परिशिष्ट-अ

“मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडा”

अ.क्र	प्रस्तावित कामे	अंदाजीत रक्कम (ढोबळ अंदाजपत्रकाप्रमाणे)
भाग - अ) प्रकल्पाची मूलभूत कामे		
१.	वास्तुतज्ञ यांची नियुक्ती करणे, इतर संबंधीत खात्यांची आराखड्यातील बाबींसाठीची परवानगी / ना-हरकत त्या त्या संबंधीत विभागाकडून प्राप्त करून घेणे	रु. २.५० कोटी
२.	अस्तित्वातील वास्तुंचे (गढी, मंदीर, घाट व नक्षत्र उद्यान) जतन व संवर्धन करणे	रु. १५.०० कोटी
३.	प्रस्तावित विकास आराखडा क्षेत्रास Pile Foundation घेवून दगडी संरक्षक भिंत (२०००मी. लांबीची) बांधकाम करणे	रु. ६.०० कोटी
४.	अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ते व त्यावर बेसाल्ट दगडी फरशी बसविणे. (१००० मी. लांबीचे व ६.०० मी. रुंदीस)	रु. ५.०० कोटी
५.	लॅन्ड डेव्हलपमेंट (Hard Scape & Soft Scape)	रु. ५.०० कोटी
६.	नदी किनारपट्टीस Retaining Wall (१००० मी. लांबी) चे बांधकाम करणे	रु. ५.०० कोटी
७.	पार्किंग व स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे	रु. ६.०० कोटी
८.	नदी घाट बांधकाम करणे (१००० मी. लांबी)	रु. २५.०० कोटी
९.	नैसर्गिक बेटावरील पुतळा पायाचे व चौथ-याचे बांधकाम करणे (पुतळ्यांचे काम दुस-या टप्प्यात प्रस्तावित)	रु. १६.०० कोटी
१०.	हेलीपोर्ट सह ग्रीन रुम, वेटींग रुम, स्वच्छतागृह चे बांधकाम करणे	रु. ५.०० कोटी
११.	इतर अनुषंगीक कामे	रु. १.२५ कोटी
१२.	प्रदर्शन केंद्र इमारतीचे बांधकाम करणे (तळमजला+पहिला मजला क्षेत्रफळ ३००० चौ.मी.)	रु. २१.०० कोटी
१३.	बगिचा	रु. ५.०० कोटी
१४.	एम्फिथिअटर	रु. ५.०० कोटी
१५.	पाणीपुरवठा व मलनित्सारण व्यवस्था	रु. १.२३ कोटी
१६.	विद्युत कामे (अंतर्गत व बाह्य)	रु. ५.५२ कोटी
१७.	अग्निशमन यंत्रणा	रु. ०.१० कोटी
१७.	नळकांडी पुलाचे बांधकाम करणे	रु. ०.२० कोटी
१८.	पाण्याच्या टाक्या, पंप हाऊस व बोअरवेल	रु. ०.१० कोटी
१९.	वातानुकुलीत यंत्रणा	रु. ०.०५कोटी
२०.	AB Room, Area Lighting, Pumps, Generater	रु. ०.१० कोटी
२१.	CC TV यंत्रणा	रु. ०.०५कोटी
२२.	गार्ड रुम	रु. ०.०५कोटी
एकूण		रु. १३०.१५ कोटी

भाग- ब) प्रकल्पातील मुख्य शिल्प उभारणी व इतर सुविधा निर्मिती कामांचा घटकनिहाय तपशिल		
१.	बेटावरील पुतळ्यांची कामे व अनुषंगीक विद्युत व्यवस्था	रु.१५०.०० कोटी
२.	अखंड भारत, निरीक्षण गॅलरी व अनुषंगीक कामे	रु.३७.०० कोटी
३.	सिना नदीतील बेट व लगतची जमीन यांस जोडणारे ३ पादचारी पुलांची कामे	रु. २५ ००.कोटी
४.	नविन विश्रामगृह/ निवास व्यवस्था	रु. ३० ००.कोटी
५.	पाणीपुरवठा व मलनित्सारण व्यवस्था	रु. १५ ००.कोटी
६.	विद्युत विभागाशी संबंधित ट्रान्सफार्मर, MSEB charges, External campus lighting	रु. २५ ००.कोटी
एकूण		रु. २८२.०० कोटी
भाग - क) प्रकल्प ठिकाणी पर्यटन व दर्जात्मक वाढ व्हावी म्हणून करावयाच्या कामांचा घटकनिहाय तपशिल		
१.	मौजे चौडी गावात, सौर ऊर्जा प्रकल्प, अग्निशामन व्यवस्था वातानुकूलित व्यवस्था, उदवाहक, AR/VR & Hydro shield Fountains, DG Set ३० KVA & CCTV Surveillance arrangement -	रु.७०.०० कोटी.
२.	Electric Vehicles, जलपर्यटन कामे	रु.१०.०० कोटी.
३.	महिला सशक्तीकरण केंद्र	रु.२०.०० कोटी.
४.	Rain water harvesting व आराखड्यातील उर्वरीत कामे.	रु.२०.०० कोटी.
एकूण		रु. १२०.०० कोटी
एकूण (भाग अ + ब + क)		रु. ५३२.१५ कोटी
भाववाढ		रु ४८.०६ कोटी
GST १८ % (भाग अ + ब + क)		रु .९५.७९ कोटी
कामगार विमा १% (भाग अ + ब + क)		रु. ५.३२ कोटी
एकत्रित एकूण		रु. ६८१.३२ कोटी

## परिशिष्ट-अ-१

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग यांनी अर्थसंकल्पित करून  
ध्यावयाची कामे

अ.क्र	कार्यान्वयीन यंत्रणा	तपशील	खर्च
१.	सा.बां.विभाग	मौजे चौंडी गावास जोडणारे सर्व रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्याची कामे	रु.३६०.०० कोटी
२.	जलसंपदा विभाग	सिना नदीमध्ये प्रस्तावित २ बुडीत बंधाऱ्याची कामे.	रु.५०.०० कोटी
एकूण रक्कम			रु. ४१०.०० कोटी

परिशिष्ट-ब

विवरणपत्र- १ (भौतिक उद्दिष्ट्ये)

आराखड्यातील एकूण कामांची संख्या	प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या कामांची संख्या	प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाकी असलेल्या कामांची संख्या	कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या कामांची संख्या	अंदाजपत्रक स्तरावरील कामांची संख्या	निविदा स्तरावरील कामांची संख्या	पूर्ण झालेल्या कामांची संख्या
१	२	३	४	५	६	७

जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तथा “संनियंत्रण अधिकारी”

“मौजे चौडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडा”

विवरणपत्र- २ (भौतिक उद्दिष्ट्ये)

अ.क्र.	कामाचे नाव	कामाची कार्यान्वयीन यंत्रणा	कामासाठी मंजूर निधी	कामासाठी आतापर्यंत उपलब्ध करून दिलेला निधी	कामासाठी आतापर्यंत झालेला खर्च	काम पूर्ण करण्याचा दिनांक	काम पूर्ण झाल्याची टक्केवारी
१	२	३	४	५	६	७	८

जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तथा “संनियंत्रण अधिकारी”

“मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडा”

विवरणपत्र- ३ (आर्थिक उद्दिष्ट्ये)

अ			ब		
आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा दिनांक व त्यानुसार मंजूर आराखड्याची एकूण किंमत	आराखड्यासाठी आतापर्यंत एकूण वितरीत निधी	आराखड्यासाठी आतापर्यंत एकूण वितरीत निधीपैकी झालेला एकूण खर्च	आराखड्यासाठी सन २०२५-२६ मध्ये एकूण अर्थसंकल्पित तरतूद	आराखड्यासाठी सन २०२६-२७ मध्ये एकूण अर्थसंकल्पित तरतूद	आराखड्यासाठी सन २०२७-२८ मध्ये एकूण अर्थसंकल्पित तरतूद
१	२	३	४	५	६

जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तथा “संनियंत्रण अधिकारी”

“मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळांचे जतन व संवर्धन विकास आराखडा”